

30th July, 2023

To,
BSE Limited
Bombay Stock Exchange,
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai - 400001.

Subject: Newspaper Advertisement of Unaudited (Standalone) Financial Results for the Quarter ended 30th June, 2023.

(Scrip Code: 522091)

Dear Sir/Ma'am,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the extract copies of newspaper Advertisement Clippings of unaudited (Standalone) Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2023 published in Active Times & Mumbai Lakshdeep Regional Daily.

Kindly take the same on record.

Thanking you,
Yours faithfully,

**For and on behalf of directors of
United Van Der Horst Limited**

**Kalpesh Shah
Chief financial officer**

G20 Environment and Climate Sustainability Working Group meeting concludes in Chennai



Chennai: The Environment and Climate Sustainability Working Group (ECSWG) Ministers' Meeting under India's G20 Presidency began in Chennai on Friday. Addressing the meeting through video message, Prime Minister Narendra Modi stressed the need to step up action on commitments under the 'UN Climate Convention' and the 'Paris Agreement'. The ministerial meeting, which began after two days of deliberations under the Environment and Climate Stability Working Group, was chaired by Union Minister for Environment, Forest and Climate Change, Bhupendra Yadav. Two separate tracks on Environment and Climate were created during the 4th ECSWG meeting. Under the environment track, water resource management was discussed, while under the climate track, the delegates shared views on the issue of climate change. In the three-day meeting, about 300 representatives of the invited countries registered their presence along with the G20 members. This was the fourth meeting of this working group. In the various sessions held during the last three ECSWG meetings, there were collaborative and inclusive discussions on three broad thematic areas identified by the Indian Presidency. In the ministerial meeting, discussions were held on building a consensus on these subjects. The delegates shared views on stopping land degradation, promoting blue economy and resource efficiency & circular economy. Along with this, the main focus of the delegates during the meeting was to finalize the draft ministerial communiqué. Addressing the meeting, PM Modi said, "India has achieved its installed electricity capacity from non-fossil fuel sources nine years ahead of its 2030 target and we have set the bar even higher through our updated targets. Today, India is among the top 5 countries in the world in terms of installed renewable energy capacity. We have also set a target of achieving 'net zero' level of carbon emissions by 2070."

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the Late MRS. CHAMPABAI KESHIRIMAL JAIN, was the Sole owner in the respect of the said Flat No. G-3, Ground Floor, area 150 Sq. Ft. Built Up, and shares of Rs.250/- bearing Distinctive Nos. from 11 to 15 & Flat No. G-4, Ground Floor, area 190 Sq. Ft. Built Up, shares of the total value of Rs.250/- bearing Distinctive Nos. from 16 to 20 in NEW GIRNAR APARTMENT CO-OP.HSG. SOC. LTD", (TNA/ (TNA)/HSG/(TC)/15987/2004-05, at 60 Feet Road, Bhayander (West), Dist. Thane - 401101 & Late MRS. CHAMPABAI KESHIRIMAL JAIN, expired on 18/09/2002, leaving behind her legal heir Mr. KESHIRIMAL JAIN (Husband of Late MRS. CHAMPABAI KESHIRIMAL JAIN) who was also expired. And MR. RAJENDRA KESHIRIMAL JAIN (Son of Late MRS. CHAMPABAI KESHIRIMAL JAIN) who was also expired on 08/03/2023. Leaving behind him his Wife MRS. BHANUMATI RAJENDRA JAIN (WIDOW OF RAJENDRA KESHIRIMALJI JAIN) & MR. SAGARMAL KESHIRIMAL JAIN, (SON OF LATE MRS. CHAMPABAI KESHIRIMAL JAIN, and now MRS. BHANUMATI RAJENDRA JAIN (WIDOW OF RAJENDRA KESHIRIMALJI JAIN) releasing her shares, rights, interest in favour of MR. SAGARMAL KESHIRIMAL JAIN (SON OF LATE MRS. CHAMPABAI KESHIRIMAL JAIN. All Persons having any claim in respect thereof by way of Sale, exchange, gift, mortgage, release, Possession or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the undersigned having their address at 08, Kohinoor Apt, Mangal Nagar, Hatkesh, Mira Road (East), Thane - 401107, within 14 days from the date hereof falling which, the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been waived and or abandoned and the transfer shall be completed.

Place: Mumbai Adv. Moinuddin M. Sayeed, Advocate High Court, 008, Kohinoor Apt, Mangal Nagar Hatkesh, Mira Road (E), Thane - 401107

Worth Investment and Trading Company Limited

Regd. Office: 497/501, Village Bloshi, Taluka Wada, Thane MH-421303
CIN : L67120MH1980PLC343455
Tel: 022-82872900

AGM NOTICE & BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 43rd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Monday, 21st August, 2023 at 9.15 am at the registered office. The Notice of AGM along with the Annual Report 2022-23 will be sent electronically only to those members whose email addresses are registered with Registrar and Transfer Agent. As per MCA and SEBI Circular no physical copies will be sent to any member. Further pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the company will remain close from 16th August 2023 to 21st August 2023 (both days inclusive) for the purpose of AGM. The company has engaged National Securities Depository Limited (NSDL) for facilitating e-voting. The e-voting shall commence on 16th August 2023 from 9.00 am and ends on 20th August, 2023 at 5.00 pm. During this period shareholder of the company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) of 14th August, 2023, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Mr. Parbat Chaudhari, Whole time Practising Company Secretary, Mumbai has been appointed Scrutinizer to scrutinize the e-voting process. In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under help section or write an email to evoting@nsdl.com

By order of the Board of Directors
For Worth Investment and Trading Company Limited
Sd/-
Nimit R. Ghatlia
CEO and Director

Date: 28th July, 2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mrs. Krlanjali Chourasia the owner jointly with Mr. Ramdeo A. Chourasia of Flat No.1067/TOWER IV Challengers CHS Ltd., Thakur Village, Kandivli(E), Mumbai 400 101, died intestate on 26/10/2022 and Mr. Sujoy Ramdeo Chourasia has applied for the membership of the society.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society.

Dated on this 30th day of July 2023 at Mumbai
LEGAL REMEDIES
ADVOCATES, HIGH COURT
OFFICE NO.2, GROUND FLOOR,
SHANTI NIVAS CHS LTD, BLDG.No.1
PATEL ESTATE, C.P. ROAD, KANDIVLI(E),
MUMBAI 400 101
Cell: 9892276126/9619115212/9819502415

UNITED VAN DER HORST LIMITED

CIN: L99999MH1987PLC044151
Registered Office: E - 29/30, MIDC Industrial Area, Talaja, Mumbai - 410208
Phone : 022 - 27412728 Email: uvdh29@gmail.com Website: www.uvdhl.com

STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023 (Rupees in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ending 30.06.2023	Year to date Figures for current period ended 31.03.2023	Corresponding 3 months ended in the previous year 30.06.2022
1	Total Income from Operations	573.15	1728.94	388.05
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	79.21	307.71	74.78
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	79.21	307.71	74.78
4	Net Profit / (Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	52.62	233.88	34.17
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax))	52.70	232.99	34.94
6	Equity Share Capital	559.05	559.05	559.05
7	Reserves (Excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	(398.16)	-
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	0.94	4.18	0.62
	2. Diluted:			

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange www.bseindia.com and on the Company's website www.uvdhl.com

For and on behalf of the Board of Directors of United Van Der Horst Limited
Sd/-
Jagmeet Singh Sabharwal
Chairman & Managing Director
DIN: 00270607

Place: Mumbai
Date: 28th July, 2023

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

CORPORATE OFFICE: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014, Branch Office: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059, INDIA and C/4 Plot No. 12, Kohinoor Estate Hsg. Soc. Mula Road, Near Karmal Nayan Bajaj Garden, Wakdevwadi, Pune - 411003, and 1st Floor: Misal Empire - Above canera bank, Kadrabad, Jalna 431203, Maharashtra and shradha finance services, Near of purshik Bilkner Ambsckar chock mahalaxmi market Karanjia lad, TQ Karanjia lad, Dist. Washim pin - 444105 and Patanaal Tower Near Abhinav High School Bhadgaon Chalisgann Pin:-424101

Demand Notice Under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.
Undersigned being the Authorized officer of Bajaj Housing Finance Limited, hereby gives the following notice to the Borrower(s)/Co-Borrower(s) who have failed to discharge their liability i.e. defaulted in the repayment of principal as well as the interest and other charges accrued there-on for Home loan(s)/Loan(s) against Property advanced to them by Bajaj Housing Finance Limited and as a consequence the loan(s) have become Non Performing Assets. Accordingly, notices were issued to them under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and, rules there-to, on their last known addresses, however the same has been returned un-served/undelivered, as such the Borrower(s)/Co-Borrower(s) are hereby intimated/informed by way of this publication notice to clear their outstanding dues under the loan facilities availed by them from time to time.

Loan Account No./Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/Guarantor(s) & Addresses	Address of the Secured/Mortgaged Immovable Asset / Property to be enforced	Demand Notice Date and Amount
Branch : BHADGAON (LAN No. H4M3FRL0373257) 1. RAHUL ASHOK SONAR (Borrower) At: House No 1702 Main Road Bhadgaon Jalgaon Pachora-424105 Also At: Property No 1716 Grampanchayat At Bhadgaon Tal Bhadgaon Dist Jalgaonpachora Maharashtra-424105 2. SACHIN ASHOK SONAR (Co-Borrower) 3. ASHOK VISHWANATH SONAR (Co-Borrower) 2 to 4 At: House No 1702 Main Road Bhadgaon Jalgaon Pachora -424105	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Municipal House No 1716 Admeasuring 58.78 Sq. Mtr., At Bhadgaon Tal Bhadgaon Dist: Jalgaon Pachora Maharashtra-424105, East-Road, South-House Property of Prakash Ekath Sonar, West-Road, North-House Pro of Anant Prabhakar Balel	17th July 2023 Rs. 11,29,175/- (Rupees Eleven Lac Twenty Nine Thousand One Hundred Seventy Five Only)
Branch : KARANJA LAD (LAN No. 451RMSJA140437) 1. KAPIL ASHOK THAKARE (Borrower) 2. CHATTALI KAPIL THAKARE (Co-Borrower) 3. ASHOK JANARAO THAKARE (Co-Borrower) Both At: Shop No 3 Gp Property No 155 New Property No 1209 Ward No 3 Mouje Kamargaon Ta Karanja Lad Dist. Washim, Maharashtra-444110	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Shop No 03 Gp Prop No 155 New Prop No, 1209 Ward No 03 Mouje Kamargaon, Ta Karanja Lad Dist Washim, Karanja, Maharashtra-444105, East - Shop No 2, West - Shop No 4, North - Committee Godown, South - Other Road	17th July 2023 Rs. 6,97,157/- (Rupees Six Lac Sixty Seven Thousand One Hundred Fifty Seven Only)
Branch : MUMBAI (LAN No. H405HLD0948445 and H405HLT0976131) 1. RAJENDRA MARUTI BHOIR (Borrower) 2. SONALI RAJENDRA BHOIR (Co-Borrower) Both At: Eranj Road 4 Dhoke-dapivali Titwala Road, Post: Ranjan Dhoke, Thane, Maharashtra-421503	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Flat No 103, First Floor, Shrikrushna Residency, Wing B, Building No 1, Hissa No, 69/2/3A Mouje Valvelli, Tal. Ambarnath, Dist. Thane, Maharashtra-421503	15th July 2023 Rs. 38,93,266/- (Rupees Thirty Eight Lac Ninety Three Thousand Two Hundred Sixty Six Only)
Branch : PUNE (LAN No. H402HLD1027312 and H402HLT0178379) 1. SACHIN YERUNIKAR (Borrower) 2. ADHYA SACHIN YERUNIKAR (Co-Borrower) Both At: Near Ganesh Mandir, S No 156, Plot No 59 Lane No 14, Pune, Maharashtra, 411031	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Flat No 907, 9th Floor, Wing-F, "tanishq Vlasta" Survey No 22/9 Village Alandi Devachi, Taluka Khed, Dist. Pune -412105, East : By Land Survey No 29,31,32, West : Survey No 22/1, North : By Road, South : By Road	15th July 2023 Rs. 26,20,975/- (Rupees Twenty Six Lac Twenty Thousand Nine Hundred Seventy Five Only)
Branch : JALNA (LAN No. 4L5RMS9490077) 1. SANGITA SUNIL POPALIYA (Borrower) 2. SUNIL MOHANLAL PHOPLIYA (Co-Borrower) Both At: Survey No 271 Plot No 30, CTS No 11382/30 Agrasen Nagar, Jalna, Maharashtra - 431203	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Survey No 271 Plot No 30, CTS No 11382/30, Admeasuring 170 Sq. Mtr., Agrasen Nagar, Jalna, Maharashtra-431203, East :- Plot No 29, West :- Plot No 31, North :- Plot No 24, South :- 9 Mtr Road	17th July 2023 Rs. 6,33,947/- (Rupees Six Lac Thirty Three Thousand Eight Hundred Forty Seven Only)

This step is being taken for substituted service of notice. The above Borrowers and/or Co-Borrowers/Guarantors are advised to make the payments of outstanding along with future interest within 60 days from the date of publication of this notice falling which (without prejudice to any other right remedy available with Bajaj Housing Finance Limited) further steps for taking possession of the Secured Asset/ mortgaged property will be initiated as per the provisions of Sec. 13(4) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The parties named above are also advised not to alienate, create third party interest in the above mentioned properties. On which Bajaj Housing Finance Limited has the charge.

Date: 30/07/2023 Place: MAHARASHTRA Authorized Officer Bajaj Housing Finance Limited

PUBLIC NOTICE

Take Notice that our clients Mr. Shailesh Hode and Mrs. Pallavi Hode intend to purchase flat premises bearing Flat No. D/13, Bldg. No A-4 along with consequential rights thereto, of the building known as Dahisar Shree Avadhoot CHS Ltd., situated at Avadhoot Nagar, Chhatrapati Shivaji Road, Dahisar East, Mumbai - 400 068, (the said flat) more particularly described in the Schedule hereunder, from Mrs. Shaillaja Venkikrishnan D/o Late Shri. Madhav Manjeshwar.

Any person/s including Trusts, Corporates, Financial Institutions, unincorporated bodies having an objection to the intended transmission and purchase of the said flat more particularly described in the schedule hereunder shall notify the same to the undersigned within 15 days from the date of publication of this notice together with supporting documents, failing which our clients shall conclude the transfer and claims if any, shall be construed as waived.

SCHEDULE OF THE FLATS ABOVE REFERRED TO

All that flat premises bearing Flat No. 13 on the third floor of the D Wing of building No. A-4, admeasuring 540 sq. feet built-up area in the building known as Trirumti (A/4), Avadhoot Nagar, Chhatrapati Shivaji Road, Dahisar East, Mumbai - 400 068, constructed on land bearing S. Nos. 16 (part), 61 (part) and 62 (part) corresponding to GTS Nos. 1241 to 1253, 1347, 1349, 1320 of Village Dahisar, Taluka Borivli, Mumbai Suburban District along with five fully paid up shares of Rs 50/- each bearing distinctive shares bearing nos. 466 to 470 (both inclusive) dated 13-02-1983 in respect of Flat D-13, Building Trirumti A/4, issued by Dahisar Shree Avadhoot Co-operative Housing Society Ltd.

Adv Smita P. Mote
Address:- C/o- 1904, Crimson Tower, Lohandwala Township Akurdi Road, Kandivli - East, Mumbai - 400 101.
Date: 30-07-2023
Place: Mumbai

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that my clients (1) Mrs. Kripa Keyur Desai and (2) Ms. Kaya Keyur Desai through her mother i.e. my client No. 1 as a guardian, have applied for membership to the society in respect of Flat Premises bearing Flat No. 402, 4th Floor, Hitendra Tower Co-operative Society Ltd., situated at Dadar Complex, Saibaba Nagar, Near Salya Nagar, Borivli (West), Mumbai-400 092, which was acquired/owned by husband of my client No. 1 and father of my client No. 2 Shri. Keyur Narendrakumar Desai in his lifetime and holding Share Certificate Bearing No. 14 (distinctive No. 66 to 70). Whereas Shri. Keyur Narendrakumar Desai died on 02.09.2020, leaving behind him, there are three legal heirs i.e. (1) Mrs. Kripa Keyur Desai, (2) Ms. Kaya Keyur Desai (daughter) i.e. my clients and (3) Ms. Krishita Keyur Desai (daughter). And whereas one daughter and legal heir of the aforesaid deceased Ms. Krishita Keyur Desai have executed a registered Release Deed dated 09.06.2023, vide Regd. No. BRL-8/7879/2023, registered before the Sub-Registrar Borivli-8, Mumbai Suburban District (Bandra) to release her 33.33% shares, rights, title, claim and interest in respect of said flat in favour of my client No. 1 and my client No. 1 become a 66.66% shareholder and my client No. 2 is 33.33% shareholder in the aforesaid flat.

Any person/s except above legal heirs of deceased above named having claim, right, title or interest of any nature whatsoever in the above said flat and with regard to aforesaid mortgage, by gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 14 days from the publication of this notice to failing which, the claim of the such person/s, if any, will be deemed to have been waived and/or abandoned for all intents and purposes.

Sd/-
ADITYA B. SABAILE, Advocate High Court
Office: 57A, Ajanta Square, Market Lane, Next to Borivli Court, Borivli (W), Mumbai-400 092.
Date: 30/07/2023 Place: Mumbai

Turtle Wax India teams up with Posh Car Careto strengthen its presence in Maharashtra



Thane : Turtle Wax, Inc., an award-winning Chicago-based carcare company, today announced the launch of its all-newco-branded carcare studio in Thane Mumbaiian partnership with Posh Car Care, located at 5 Acres Kothari compound, Tikuji Ni Wadi Road, Manpada, Thane West, Mumbai 400607. Equipped with ultra-modern Turtle Wax® detailing technologies and a team of highly qualified and trained service personnel, this Turtle Wax Car Care Studio® offers a wide range of car detailing services and products specifically designed to cater to the personalized taste of car enthusiasts. Posh Car Care brings years of skillin car care and detailing in Mumbai. Paired with Turtle Wax's detailing innovation and expertise and aimed at offering superior value through best-in-class quality and customer service, Turtle Wax Car Care Studio® caters to consumer demands for professional vehicle maintenance and hygiene. The studio offers a multitude of care packages from Turtle Wax's ceramic and graphene range using the latest technologies to deliver unsurpassed results. Customers at the car care studio will experience the professional results delivered by the world's favorite detailing products of Turtle Wax® like Hybrid Solutions and Hybrid Solutions Pro with patented graphene technology. Commenting on the launch Mr. Sajan Murali Puravangara, Managing Director of Turtle Wax Car Care India Pvt. Ltd. said, "We have witnessed a growing interest in car care in Maharashtra. With our new studio here in Thane, we aim to provide the best-in-class premium quality car detailing service across the state. The brand is proud to have the largest range of categories and products to experience the unique DIFM services available. We are confident that our partnership with Posh Car Care will enable us to provide good car care services and benefits in the region. We take pride in our dealer network and will continue to strengthen it in the coming years and be present in tier two and tier three towns of the country, too." Customers can now check in to a Turtle Wax Car Care Studio® for a quick clean and fresh feel before they hit the roads. Turtle Wax® products are non-harmful to the vehicle's body paint and can withstand extreme weather changes, providing exterior car protection from scratches, dullness, and climate conditions. Interior cleaning is equally essential for a fulfilling driving experience, and Turtle Wax offers a range of interior detailing car care products too.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MR. YOGENDRA PRATAP SINGH is the owners of the property, more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, that MR. YOGENDRA PRATAP SINGH has purchased the Apartment below mentioned from MR. SAYYED MUSTAQ USMAN on dated 15/02/2007, vide Notarized Agreement for Resale.

Further the said agreement i.e. Original Notarized Agreement for Resale dated 15/02/2007 executed between MR. SAYYED MUSTAQ USMAN (Seller) AND MR. YOGENDRA PRATAP SINGH (Purchaser) along with Original Affidavit Cum Undertaking dated 18/02/2007 & Original Indemnity Bond dated 18/02/2007 both executed by Mr. Yogendra Pratap Singh, lost by hand on 24/05/2023 and lodged police complaint at Koperkhairane Police Station bearing lost report no. 1344/2023-2022, on 30/05/2023.

All person claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment or otherwise are hereby required to make the same known to the undersigned at the office of Mr. Kunwar D. Pandey, Advocate High Court, Mumbai, within 15 days from the date hereof and further hereby requested that if anybody has any claim or lien on the above said property the same shall be intimated to the office above mentioned, failing which it shall be deemed that MR. YOGENDRA PRATAP SINGH is the true and lawful owner and are sufficiently entitled in respect of the said property more particularly described in the Schedule of the property hereunder mentioned, and further legal process shall be given effect thereto, without any reference to such claim and the same, if any, shall be considered as waived in respect of the Scheduled Property.

Schedule of the Property
Apartment No. LIG-II/H-42, Sector-2E, admeasuring 13.52 Sq. Mtrs., on Ground Floor, in the Building No. H-42, constructed on land bearing plot No. 2E/G & H, Gut No. 19/1, 2, 3, 4 & 5, Lying and being Situate at Village Kalamboi, Taluka Panvel & District Raigad.
ADVOCATES & ASSOCIATES,
MR. KUNWAR D. PANDEY,
Advocate High Court, Mumbai.
Office No. 12-B-2, Siddham Shopping Centre, Hatkeshwar, Mahadev Chowk, Mangal Nagar, 15 No. Last Bus Stop, Near G.C.C. Club, Mira Road (East), Dist. Thane-401107.
Mob. : 9967453678
Email : Kunwar@kdplegal.com

Place: Mira Road
Date: 30/07/2023

PUBLIC NOTICE

Member OF PUBLIC TO TAKE NOTICE THAT LATE MR. BADAL RAM BHAROSH VISHWAKARMA was member of Shree Riddhi Co-Op.Hsg.Soc.Ltd., and owner of Shop No. 31, Ground Floor, Shree Riddhi CHSL, Sri prastha Complex, Village Nislem, Nallasopara West, Taluka Vasai, Dist. Palghar. Whereas MR. BADAL RAM BHAROSH VISHWAKARMA expired on 01/11/2019 leaving behind 1 Smt. Rajde (Wife) and 2 Mr. Vijay Bahadur Vishwakarma (Son), as the only legal heirs of him and after his death My client MR. VIJAY BAHADUR VISHWAKARMA has applied for transfer of the said Share, interest, rights, title in respect of said Shop on his name. No Objection for the same was also given by the other legal heirs of LATE MR. BADAL RAM BHAROSH VISHWAKARMA i.e. Smt. Rajde (Wife).

So if any person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said shop or if there are any objections from the other heir or heirs or other claimants/objector or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society are hereby required to intimate me at my below mentioned address within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, if no claims/objection are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements for transfer of said flat in favour of my clients and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived.

Sd/-
Adv. Nishigandha J. Parab,
Addr: A/101, First Floor, Kashi Krupa CHSL, Near Dipak Medical, S. T. Depot Road, Nallasopara (West) -401 203.

KSHITIJ POLYLINE LIMITED

CIN: L25209MH2008PLC180484
Registered Office: 8, Sona Udyog, Parsi Panchayat Road, Andheri East Mumbai Maharashtra-400069, India | Tel: 28388562/28386812
Email id: kshiti123@hotmail.com | Website: <https://kshitiipolyline.co.in/>

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING

Notice is hereby given that pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Secretarial Standards issued by ICSI on General Meetings ("SS-2") (including any statutory amendment(s), modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021 General Circular No. 20/2021 dated December 08, 2021, General Circular No. 20/2021 dated December 08, 2021 and General Circular No. 03/2022 dated May 05, 2022 read with General Circular No. 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA), the Company is seeking approval of its members for passing of following resolutions as set out in the Postal Ballot Notice dated: July 29, 2023, Saturday, by way of remote e-voting:

Item No.	Resolutions
1.	To consider and approve, appointment of Mr. Mayur Jitendra Thakar (DIN: 08156395) as Independent Director of the Company.
2.	To consider and approve, appointment of Mr. Ruhnii Kumar Chakraborty (DIN: 08124270) as Independent Director of the Company.
3.	To consider and approve, appointment of Mr. Mahendra Kumar Jain (DIN: 09765526) as a Director of the Company.
4.	To consider and approve, re-appointment of Ms. Rajul Visaria Dhimant (DIN: 07038456) as Independent Director of the Company.
5.	To consider and approve, re-appointment of Mr. Rushiraj Zaverbhai Patil (DIN: 08017580) as Independent Director of the Company.

Members are hereby informed that:

- The Cut-off date for the purpose of ascertaining the eligibility of members to cast their vote through remote e-voting facility is Friday, July 29, 2023. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for providing e-voting facility to shareholders.
- The members whose names appear in the register of members/register of beneficial owners as on the Cut-off date shall only be entitled to avail the remote e-voting facility. A person who is not a member as on the Cut-off date should treat this Notice for information purposes only.
- In compliance of statutory provisions, the Company has completed the dispatch of Postal Ballot Notice only through e-mail, on Saturday, July 29, 2023, to those shareholders whose e-mail IDs are registered with the Company/Depositories and whose names appear in the register of members/register of beneficial owners as on the Cut-off date. Further, physical copy of Notice along with explanatory statement and Postal ballot form has not been sent to the members for this Postal ballot. Hence, the members are required to communicate their assent/dissent only through remote e-voting system.
- The remote e-voting period shall commence on Sunday, July 30, 2023 (09:00 AM) (IST) and will end on Monday, August 28, 2023 (5:00 PM) (IST). The remote e-voting module will be disabled thereafter by NSDL. Once the vote on a resolution is cast by a Member, they shall not be allowed to change it subsequently to cast the vote again. The detailed procedure/instructions for e-voting are specified in the Notes to the Postal Ballot Notice.
- The Board of Directors of the Company has appointed Ronak Jhuthawat & Co., Practising Company Secretary (Certificate of Practice no. 12094) as a Scrutinizer for conducting this Postal Ballot process.
- The aforesaid Notice along with explanatory statement is available on the website of the Company i.e. <https://kshitiipolyline.co.in/>, website of e-voting agency at www.evoting.nsdl.com and website of National Stock Exchange at www.nseindia.com. Those Members, whose e-mail IDs are not registered, are requested to refer to the procedure mentioned in the Notes to Postal Ballot Notice, available on the above websites, to cast their votes electronically.
- Members holding shares in electronic form are requested to register/update their e-mail IDs with the respective depository participants and in case of shares held in physical form, by sending a request through e-mail to the Registrar and Share Transfer Agent (R&TA) of the Company i.e. KFin Technologies Private Limited at e-mail id umesh.pandey@kfinetech.com with a copy marked to kshiti123@hotmail.com.
- In case of any queries/grievances, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or refer to the instructions as mentioned in the Postal Ballot Notice or call on toll free nos.: 1800-1020-990 or 1800-22-44-30 or send a request to Mr. Abhijeet Gunraj, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in. Members may also write to the Company at the e-mail ID: kshiti123@hotmail.com.
- The results of the Postal Ballot, along with Scrutinizer's Report, will be declared within the statutory timelines by placing the same on the website of the Company

महाराष्ट्र शासन
उपनिबंधक, सहकारी संस्था, एच. पश्चिम विभाग, मुंबई.
महसूल भवन, दुसरा मजला, मोजे बांदे, बांद्रे बस डेपो समोर, वांद्रे (पश्चिम) मबई - ४०००५०
जा.क्र.मुंबई/उनि-एच.पश्चिम विभाग/बी-३/१७४३/२०२३
दिनांक:- २८/०७/२०२३

अर्ज क्र. ०४/२०२३ प्रति,
चेअरमन/सचिव/खजिनदार,
पिकी पॅलेस प्रिमायसेस को ऑप सोसा लि,
प्लॉट नं ७७५, सीटीएस नं १५०५, एस व्ही रोड,
खार (पश्चिम) मुंबई ४०००५२ ...अर्जदार

विरुद्ध

१. मेसर्स सी स्कॅन डायविंग सर्विस, ऑफीस नं १०४, पिकी पॅलेस प्रिमायसेस को ऑप सोसा लि.
प्लॉट नं ७७५, सीटीएस नं १५०५, एस व्ही रोड,
खार (पश्चिम) मुंबई ४०००५२
२. श्री. सतिश चंद्रा गौतम,
मेसर्स सी स्कॅन डायविंग सर्विस यांच्या वतीने प्राधिकृत व्यक्ती,
सदनिका क्र. ३४, बिल्डींग नं. सी-५२३,
सेक्टर नं ५, सी बी डी बेलापूर, नवी मुंबई ...जाबदेणार

विषय: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ ब २९ अन्वये सुनावणी नोंदीस.

उपरोक्त विषयास अनुसरून कळविणेत येते की, अर्जदार संस्थेने जाबदेणार यांच्या विरुद्ध वसुली दाखला मिळणेसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४ ब २९ अन्वये या कार्यालयात दिनांक २०.१२.२०२२ रोजी अर्ज दाखल केलेला आहे. सदर अर्जाच्या अनुषंगाने या कार्यालयात दिनांक १३.०२.२०२३, १७.०४.२०२३, १६.०५.२०२३ व १२.०७.२०२३ रोजी सुनावणी ठेवण्यात आलेली होती. परंतु सदर सुनावणीस जाबदेणार हे उपस्थित राहिले नाहीत किंवा अर्जाबाबत उत्तर सादर केलेले नाही त्यामुळे जाबदेणार यांना उत्तर सादर करण्यासाठी अखेरीची संधी म्हणून पुढील सुनावणी दिनांक ३०.०८.२०२३ रोजी १२.०० वाजता आयोजित करण्यात आलेली असून सदर सुनावणी वेळी जाबदेणार यांनी आवश्यक त्या सर्व माहितीसह उपस्थित राहून लेखी म्हणणे/बुद्ध्या सादर करावा. जाबदेणार यांनी उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर न केल्यास सदर अर्जाबाबत त्यांना काहीही म्हणण्याचे नाही असे गृहित धरून उचित कार्याची करपात येईल याची नोंद घ्यावी.

(बजरंग जाधव)
उपनिबंधक,
सहकारी संस्था, एच पश्चिम विभाग, मुंबई

जाहीर सूचना

सर्वसाधारण जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील प्रकुलना विरुद्ध यादव आणि ममता विरुद्ध यादव हे स्वयंश्री श्री. विरुद्ध सुचना यादव, ज्यांचे उत्तर प्रदेश येथील गावच्या ठिकाणी दिनांक २२.०८.२०१८ रोजी नियम झाले, यांचे काबडोटी वारसदार आहेत. ज्याअर्थी श्री. विरुद्ध सुचना यादव हे दुकान मालक असून अर्जात दुकान क्र. ९, लक्ष्मणनगर, मिरा अपार्टमेंट, मिरा को-ऑप, हॉर्मिंग सोसायटी लि., विठ्ठल नगर, नवी मुंबई, नालसापोरान (पूर्व), पालकर-४०१०१९, श्रेयस एव्ही २२५, जी.पु., जमीन सर्व्हे क्र. १२१, हिस्सा क्र. १ भाग, गंग वळी, तालुका बसई येथील जागेवर बांधलेली जागा या जागेचे संयुक्त मालक होते आणि श्री. विरुद्ध सुचना यादव यांचे निधनानंतर काबडोटी वारसदार म्हणून माझ्या अशिलाना उपरोक्त दुकान अशील वरिष्ठ अविभाजीत जेअर्स श्री. गणेशनाम सुचना यादव यांच्याकडे वहातून वहातून देण्याची इच्छा आहे. जे सदर दुकान जागेचे संयुक्त मालक आहेत. जे कोणता व्यक्तीस सदर जागेबाबत जागेबाबत विक्री, अडवणूक, ताण, अधिभार, कर्जा, मार, परिहार, वास्तविक, ताण, भाडेपट्टा, भाड्याची हक्क, वहात, पडवण, काबडोटी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही रीती किंवा आधारे असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सदरवेळी पुण्याच्या प्रथिमह त्यांचे द्यावा/आधारे खालील स्वाक्षरीकरण्याकडे सदर सूचना प्रकाशन लागूच्युक्त १५ दिवसात कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे आधारे/दवा त्या वा/स्वगित केले आहेत असे समजले जाईल.

अश्वनी कुमार मिश्रा
(वकील उच्च न्यायालय)

दिनांक: ३०.०७.२०२३
कार्यालय: ००१, लक्ष्मणनगर, निर्यात नंद कुंभार सोसायटी, हॉटेल हेम वेंकट मागे, असेरी स्टेशन, असेरी (पूर्व), मुंबई-४०००१९, मोबा.: ९०२२२९९२०३६, कार्यालय: ९०२२२९९२०३६, ई-मेल: kumar.ashwin804@gmail.com

डेन नेटवर्क्स लिमिटेड
सीआयएन: एएन२२१०९एएएन२००७पीएलसी०४४९५

नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.११६, १ला मजला, सी. विंग, इमारत क्र.२, कैलास इन्स्टीटयुल कॉम्प्लेक्स, एल.बी.एस. मार्ग, पॉके स्टॉक, विक्रोळी (प.), मुंबई-४०००७९, महाराष्ट्र, भारत.
दूर.क्र.:१-०२२-२५७०१७८, ई-मेल:investorrelations@denonline.in,
वेबसाईट:www.denetworks.com

१६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

१) कंपनीच्या सदस्यांची १६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३ रोजी दु. १०.००वा. (भायचे) एजीएम सूचने नमुद विषयावर विषय करणाऱ्यांकरीता कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी (कायदा) भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (रिस्ट्रिक्ट ऑफिशियल अॅण्ड इन्फोर्मेशन इकायमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ महत्वाच्यात सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरित सर्व लागू परिपत्रकेसह आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (बीबी) परिपत्रकनुसार व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दूरदर्शन माध्यमा (ओव्हीसी) मार्फत होणारे आहे. सदस्यांना व्हीसी/ओव्हीसीमार्फत <https://t.me/denetworksagm> वर एजीएममध्ये उपस्थित राहता येईल आणि रिमोट ई-वॉटिंग सुविधा (<https://emeeting.kfintech.com>) वर उपलब्ध होईल. व्हीसीमार्फत एजीएममध्ये उपस्थित राहणाऱ्या सदस्यांच्या कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

२. आवश्यक परिपत्रकांच्या पुर्तितुसार एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल, मंडळाचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल व इतर दस्तावेज तसेच एजीएम घेण्याची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी केफिन टेक्नॉलॉजि प्रॉपर्टी लिमिटेड (केफिन) /डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या www.denetworks.com वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या (बीएसई) www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (एनएसई) www.nseindia.com आणि केफिनटेकच्या <https://evoting.kfintech.com> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the general Public on behalf of my clients Smt. Malibhen Harshadrai Mehta, Mrs. Hinaben P. Goradiya, Mrs. Neela Dharmendra Dashi, Mr.Jatin Harshadrai Mehta and Mr. Hitesh Harshadrai Mehta.

My Clients represents that Smt. Malibhen Harshadrai Mehta and Mr. Harshadrai Mujilbhai Mehta, jointly purchased said Flat vide Agreement for Sale dated 14th September, 1991, more particularly described in the Schedule hereunder written and accordingly Kavya Tadag CHS Ltd. admitted them as members of the said society and issued them Five (Five) Shares bearing distinctive nos. from 281 to 285 (both inclusive) bearing Share certificate No. 57.

Further, Mr. Harshadrai Mujilbhai Mehta died intestate on 28th May, 2000 at Mumbai, leaving behind his wife Smt. Malibhen Harshadrai Mehta, his 2 married daughters, Mrs. Hinaben P. Goradiya, Mrs. Neela Dharmendra Dashi and his 2 sons Mr. Jatin Harshadrai Mehta and Mr. Hitesh Harshadrai Mehta, as his only legal heirs.

Any person having or claiming to have any right, title, interest to or in hereunder mentioned property or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, lien, gift, trust, inheritance, charge, etc., should inform the undersigned at Plot No.29, Royal Tower, Near Union Bank of India, I.C. Colony, Borivali (West), Mumbai - 400 103, within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim. If claim is not received within 14 days, my client will conclude the same and claims or objections received thereafter will not be considered.

SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED

All that Flat No. 835, on 4th Floor, admeasuring 25 sq.ft. Carpet Area, Building No.11, in the society known as Kavya Tadag Co-operative Housing Society Limited, constructed on a piece of land bearing C.T.S. No. 240 at Village Borivali, Taluka Borivali, District Mumbai Suburban, located off Old M.H.B. Colony, Goral Road, Borivali (West), Mumbai - 400 103.

Mr. Bharat A. Gurav
(Advocate, High Court, Bombay)

Place : Mumbai
Date : 30.07.2023

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती किर्लोस्की चौरसिया जी. रामदेव जी. चौरसिया यांच्याकडून प्लॉट क्र.१०६/टॉवर ४ चॅलेंजिंग कोलोनी, टाऊन गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ या जागेच्या संयुक्त मालक आहेत, यांचे २६.०७.२०२२ रोजी निधन झाले आणि श्री. सुनील रामदेव चौरसिया यांनी सोसायटीच्या सदस्यांमार्फत अर्ज केला आहे. आम्ही याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मूळ समाजद्वारा सदर शेअर्स व हिस्सेकरी हस्तांतरण होण्याबाबत वारस किंवा अर्ज दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपत्रक १५ (पंधरा) दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मूळ समाजद्वारा अर्ज व हिस्सेकरी हस्तांतरणासाठी त्यांच्या/त्यांच्या दवा/आक्षेपांच्या पुढेच अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतिसह मागाविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मूळ समाजद्वारा सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हिस्सेकरी यांनी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मागील व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

गिराल रमेशचंद्र
वकील उच्च न्यायालय

कार्यालय क्र.२, लक्ष्मणनगर, शांती निवास कोहोमोती, इमारत क्र.१, फ्लोर इव्हाट, सी.बी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१, दूर.९०२२२९९२०३६/९९९९९२२२/९८९९०२९५५

जाहीर सूचना

सर्वसाधारण जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मे. स्वराज मगा स्ट्रक्चर प्रा.लि. 'विकासक', प्रथम भाग आणि श्री. राज मोतिलाल कंधारी, द्वितीय भाग आणि श्रीमती पुजा राज कंधारी, तृतीय भाग, 'प्रवर्तक' आणि श्रीमती कविता निलेश खैरामोडे व श्री. निलेश खैरामोडे 'खंदिदारा' यांच्या दरम्यान युनिट क्र.२०४, २ला मजला, इमारत क्र.सी.३, अवाने म्हणून ज्ञात प्रकल्प, गाव बाकडी, तालुका पवने व जिह्ला रायगड, सर्व्हे क्र.१२१/१३१/६, १२३, १३१/१२, २४२, २४०/३ व १३४/५ या श्रीमती कविता निलेश खैरामोडे व श्री. निलेश खैरामोडे यांच्या मालकीच्या जागेबाबत झालेला अनुक्रमिक पीव्हीएल२-३२१८-२०१४ अंतर्गत पवने-२ येथील उपनिबंधकांचे कार्यालय २१.०८.२०१४ रोजी नोंदणीकृत दिनांक १०.०२.२०१४ रोजी मुद्रा मारुता हारवता आहे आणि सापडलेले नाही.

अ. कोणा व्यक्तीस सदर उपरोक्त मुळ हारवलेले दस्तावेजांना सावा अस्तव्यस्त किंवा बाबत माहिती असल्यास आणि जर कोणा व्यक्तीस सदर मालमनाबाबत वारसाहक, जोअर, विक्री, ताण, भाडेपट्टा, विभागणी, बक्षीस, परिहार, वहात, मालकी हक्क, अधिभार, कारनामा, जमी आदेश, स्वगिति, झकूमना किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकरण्यात त्यांच्या खाली नमुद केलेल्या पत्र्यावर सदर सूचना प्रकाशन ताखेपसून १५ दिवसांत रिजस्टर्ड पोस्ट व्हीने किंवा खालील स्वाक्षरीकरण्याच्या पोस्टी वर पावतीने हस्ते सादर करून कळवावे.

अ.के. किरण तिवारी
मालमना क्र.५०६, बी. विंग, नालाची प्राईड अपार्टमेंट, जय भात शाळेवकड, सामाव, डोंबिवली (पूर्व), जिह्ला टाणे.

वर्ध इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४१७/५०१, गाव विलोधी, तालुका वाडा, जिल्हा, महाराष्ट्र-४२१३०३.
सीआयएन:एएन६०१०७डब्ल्युसी१८०पीएलसी३४४५५ दूर.:०२२-६२८७२९००

एजीएम व पुस्तक बंद करणे

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३ रोजी सक. १०.००वा. नोंदणीकृत कार्यालयात आली आहे. स. २०२२-२३ करिता वार्षिक अहवालाचा सूचना भागधारकांना पाठविण्यात आली आहे. एजीएमच्या वार्षिक अहवालाची प्रती बीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ११ नुसार एजीएममिमत १६ ऑगस्ट, २०२३ ते २१ ऑगस्ट, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे महासभेसंतण पुस्तक व सदस्य नोंद पुस्तक बंद ठेवण्यात येईल. कंपनीने ई-वॉटिंग सेवा देण्यासाठी सेक्युरिटी डिपॉझिटरी सर्विसस लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नियुक्त केली आहे. ई-वॉटिंग १८ ऑगस्ट, २०२३ रोजी सक. ९.००वा. प्रारंभ होईल आणि २० ऑगस्ट, २०२३ रोजी सक. ५.००वा. समाप्त होईल. या कार्यावली दरम्यान कंपनीचे भागधारक ज्यांच्याकडे वास्तविक स्वस्वरुपात किंवा डिमिट स्वस्वरुपात नोंद तारीख १४ ऑगस्ट, २०२३ रोजी भागधारणारे आल्या त्यांना विद्युत स्वस्वरुपात मत देता येईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई-वॉटिंग बंद केले जाईल. ई-वॉटिंग प्रक्रिया पडताळणीसाठी तपासनीस म्हणून श्री. परबत चौधरी, पुणेवळ कार्यालय कंपनी सचिव, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ई-वॉटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पडेस्कम अंतर्गत www.evoting.nsl.com वर उपलब्ध ई-वॉटिंग मॅनुअल आणि फ्रिक्वेन्टली आस्वड केच्युअर (एफएचयू) चा संदर्भ घ्यावा किंवा evoting@nsl.co.in ई-मेल करावी.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये
वर्ध इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग कंपनी लिमिटेडकरिता
सही / - निमित्त आर. घटालीया
सीईओ व संचालक

दिनांक: २८ जुलै, २०२३

Alpha Alternatives Financial Services Private Limited
(formerly known as Provincial Finance and Leasing Co Private Limited)
CIN : U65922MH1993PTC075162
34th Floor, Sunshine Tower, Senapati Bapat Marg, Dadar (W) Mumbai-400 013
Email: info@alt-alpha.com (B) +91 22 6145 8900

EXTRACT OF STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

Particulars	Quarter ended		Year Ended	
	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023
	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited
Total Income from operations (net)	15,152.99	7,356.27	5,453.35	31,041.53
Net Profit/(Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	4,283.73	550.80	1,313.86	5,855.64
Net Profit/(Loss) for the period (after tax, Exceptional and/or Extraordinary Items)	3,204.52	412.24	983.53	4,382.14
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	4,161.42	-593.27	608.40	3,660.79
Paid-up Equity Share Capital (Face Value Rs.10/- each)	1,456.14	1,456.14	1,343.64	1,456.14
Other Equity	21,469.99	17,308.57	26,126.11	17,308.57
Net worth	22,926.13	18,764.71	27,469.75	18,764.71
Earning per share (EPS) (Face Value of Rs.10/-each)				
Basic : EPS (Rs.)	22.01	2.83	7.32	32.58
Diluted : EPS (Rs.)	22.01	2.83	7.32	32.58

Notes:
There were no exceptional items during the period.
The above results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on July 28, 2023.
The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015 (Listing Regulations). The full format of the quarter ended Financial Results is available on the website of the NSE (www.nseindia.com) and of the Company (www.fin.alt-alpha.com).
For the other line items referred in regulation 52(4) of the SEBI (LODR) Regulations, required /pertinent disclosures have been made to the NSE (www.nseindia.com) and can be accessed on the website of the Company (www.fin.alt-alpha.com).
The figures for the previous period have been regrouped /reclassified wherever necessary.

For and on behalf of the Board of Directors of
Alpha Alternatives Financial Services Private Limited
(formerly known as Provincial Finance and Leasing Co Private Limited)
Sd/-
Shreyans Mehta - Director
(DIN:06756771)

Place : Mumbai
Date : July 28, 2023

३. ई-मेल नोंद/अद्यायावत करणाऱ्याची पद्धत:
- अ) वास्तविक स्वस्वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल अद्यायी नोंद/अद्यायावत केलेले नाही त्यांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीकडे लेखी सूचना (कंपनीची वेबसाईट: www.denetworks.com) वर उपलब्ध असलेले नमुना आधारेसह-१ सादर करून केफिनटेक यांच्याकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करून घ्यावेत. तसेच आवश्यक दस्तावेज केफिनटेक, सेलेनियम इमारत, टॉवर बी, प्लॉट ३२-३२, गर्जाबावली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, न.म.कारपोरेशन, हैदराबाद-५०००३२ येथे पाठवावेत.
- ब) विद्युत स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य, ज्यांचे ई-मेल ठेवीदार सहभागीदारकडे नोंद/अद्यायावत नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे डिमिट खाते सांभाळणारे ठेवीदार सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद/अद्यायावत करावेत.
४. ई-वॉटिंगमार्फत मत देण्याची पद्धत:
- अ) एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर त्यांचे मत देण्याची तसेच एजीएम दरम्यान विद्युत मतदान प्रणालीत मत (ई-वॉटिंग) देण्याची संधी सदस्यांना असेल.
- ब) डिमिट स्वस्वरुपात, वास्तविक स्वस्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांद्वारे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत अशा सदस्यांसाठी रिमोट मतदानाची पद्धत एजीएमच्या सूचनेत देण्यात आली आहे. सदर तपशील कंपनीच्या www.denetworks.com आणि केफिनटेकच्या <https://evoting.kfintech.com> वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- क) एजीएममध्ये ई-वॉटिंगची सुविधा उपलब्ध असेल (इन्स्टापोल) ज्यांनी रिमोट ई-वॉटिंगद्वारे त्यांचे मत दिलेले नाही आणि एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-वॉटिंगने ज्यांनी मत दिलेले नाही त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहून इन्स्टापोलने एजीएममध्ये मत देता येईल.
- ड) ई-वॉटिंगमार्फत मत देण्यासाठी लॉगइन परिचयपत्रे सर्व सदस्यांना ई-मेलने प्राप्त होतील. ज्या सदस्यांनी ई-मेल मिळाले नाहीत किंवा ज्यांचे ई-मेल कंपनीकडे/केफिनटेक/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद नाहीत त्यांनी एजीएम सूचनेत दिलेल्या माहितीचे पालन करून त्यांचे लॉगइन परिचयपत्रे निर्माण करावेत.
- इ) सदर लॉगइन परिचयपत्रे व्हीसीमार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी सुद्धा उपयोगात आणता येतील.
५. जर एखाद्या व्यक्तीने एजीएम सूचना विद्युत स्वरुपात वितरणाच्या तारखेनंतर शेअर धेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि नोंद तारीख १४ ऑगस्ट, २०२३ रोजी भागधारणा घेतली असल्यास त्यांनी एजीएम सूचनेत नमुद सूचनांचे पालन करून लॉगइन परिचयपत्रे प्राप्त करावेत किंवा evoting.kfintech.com वर विनंती पाठवावी.
६. सदस्यांनी एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती, एजीएम सूचनेत नमुद सर्व टीप, रिमोट ई-वॉटिंगने मत देण्याची पद्धत आणि एजीएम दरम्यान इन्स्टापोलने मत देण्याची माहिती लक्षपूर्वक वाचावे.
- संचालक मंडळाच्या आदेशान्वये**
डेन नेटवर्क्स लिमिटेडकरिता
सही / -
हेमा कुमारी
कंपनी सचिव व सक्षम अधिकारी
एफसीएस क्र.एफ.८०८७
- ठिकाण: नवी दिल्ली
दिनांक: २९ जुलै, २०२३

Piramal एन्टरप्रायजेस लिमिटेड
CIN: L24110MH1947PLC005719
नोंदणीकृत कार्यालय: पिरामल अनंता, अग्रसत्य कॉर्पोरेट पार्क, अग्रिश्रम केंद्रासमोर, कमानी जंक्शन, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००५०.
दूर.क्र.:०२२-३८२०३०००/४०००, फॅक्स क्र.०२२-३८२०३०८४, ई-मेल:complianceofficer.pel@piramal.com; वेबसाईट: www.piramal.com

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.कोटीत)

अ. क्र.	तपशील	एकमेव		एकत्रित	
		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३
		अलेखापरिपक्षित	संदर्भ टीप ३	अलेखापरिपक्षित	संदर्भ टीप ३
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१२०२.३४	१८९०.५४	५३९.६०	४८३७.१३
२	कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	७२९.०३	(१०.४८)	११०.८६	२३९८.६८
३	करपूर्व कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि संयुक्त भागीदारी व सहकारीचे नफा/(तोटा) चे हिस्सानंतर)	७२९.०३	(१०.४८)	११५७०.८२	१४३१०.९०
४	करानंतर कालावधी/वर्षाकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि संयुक्त भागीदारी व सहकारीचे नफा/(तोटा) चे हिस्सानंतर)	५७७.०४	(५६.८८)	११५४८.५३	१४३३३.३०
५	कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	५५०.९०	(४४.५९)	११५३४.३८	१४३३३.३०
६	प्रदानित समभाग भांडवल	४७७.७३	४७७.७३	४७७.७३	४७७.७३
७	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वाळता)	२२८१३.४६	२२९८६.७३	२२५७९.५७	२२९८६.७३
८	प्रतिभूती प्रमुख खाते	११४२७.९७	११४२७.९७	११४२७.९७	११४२७.९७
९	निव्वळ मुल्य	२०७७५.५३	२१०५९.३५	१९४६६.९६	२१०५९.३५
१०	प्रदानित कर्ज भांडवल/थकित कर्ज	५८७७५.६९	८०१५.२६	८६२८.११	८०१५.२६
११	थकित परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स	शून्य	शून्य	शून्य	शून्य
१२	कर्ज समभाग प्रमाण	०.२८	०.४१	०.४४	०.४१
१३	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.२/-) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	(वार्षिकीकरण नाही)	(वार्षिकीकरण नाही)	(वार्षिकीकरण नाही)	(वार्षिकीकरण नाही)
१	मूलभूत (रु.)	२४.१८	(२.३८)	४८३.८८	६००.६२
२	सौम्यीकृत (रु.)	२४.७०	(२.३८)	४८३.८८	५९८.२४
१४	भांडवल विमोचन राखीव	६१.७३	६१.७३	६१.७३	६१.७३
१५	कर्जोखे विमोचन राखीव	-	२.००	-	२.००
१६	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.
१					